

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती
क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०१३-२०१४ चे
जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसकल्पीय
तरतूदीचे वाटप "कामगार व कामगार कल्याण"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.९/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख: ०६ सप्टेंबर, २०१३

वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१३/प्र.क्र.४३/अर्थ-३, दि.२८.३.२०१३
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१३/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.२५.४.२०१३.

शासन निर्णय -

आदिवासी उपयोजनांतर्गत "कामगार व कामगार कल्याण" या उपशिर्षाखाली सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतूदीचे योजनानिहाय व जिल्हानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतूद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक १३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच

आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४. विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कामे संबंधित विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. प्रगतीपथावरील (ongoing works) कामांपैकी ज्यामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त खर्च झालेला आहे त्यांच्यावर खर्च करावा. अपवादात्मक परिस्थितीत अशी कामे ज्यावर ५० टक्के पेक्षा कमी खर्च झालेला आहे व त्यास पूर्ण करणे गरजेचे आहे त्याबाबत शासनाची पूर्व परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करावी. तसेच जिहास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतूदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०९०६१८३९२३१३२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु द नाईक)
कक्ष अधिकारी

प्रत,

१. संचालक, सेवायोजन, मुंबई.
२. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुंबई-१.
३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
५. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ ठाणे/ अमरावती.
६. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
७. सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ
८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
९. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
१०. उच्च व तंत्र शिक्षण विभाग / वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
११. प्रादेशिक उपसंचालक, तांत्रिक शिक्षण, नागपूर/ पुणे/ मुंबई/ औरंगाबाद.
१२. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे / नाशिक / नंदूरबार / धुळे / पुणे / अमरावती / चंद्रपूर / गडचिरोली
१३. सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा, पर्यटन व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.(बजेट)
१४. सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.(अर्थ-१)
१५. कार्यासन अधिकारी का.क्र.२, व १२ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील मार्च, २०१३ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या तरतूदीचे बाटप (टिएसपी)

शिर्ष :- कामगार व कामगार कल्याण		मार्गणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २२३०-कामगार व सेवायोजन-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०३-प्रशिक्षण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत प्रशिक्षण संस्थांची स्थापना (०१) (०२) नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची स्थापना (२२३० १६१७)									
२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करणयात आलेला नियंत्रण अधिकारी		प्रशासकीय विभाग									
संबंधित जिल्हाधिकारी		उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई									
जिल्हयाचे नाव		२०१३-१४ साठी केलेली बाबनिहाय तरतुद									
१		२									
०१,वेतन	०६,दुरध्वनी, वीज व पाणी	१०,कंत्राटी सेवा	११,प्रवास खर्च	१३, कार्यालयीन खर्च	१४,भाडेपट्टी व कर	२१,सामग्री व पुरवठा	२४,पेट्रोल, तेल व वंगण	२८, व्यावसायिक व विशेष सेवा	३४,शिक्ष्यवृत्त्या व विद्यावतने	५२,यंत्र सामग्री व साधन सामग्री	एकूण
७०००	४००	५००	१४०	२००	१००	३५०	५०	५	१०	३०००	१२५५५
७०००	४००	५००	१४०	२००	१००	३५०	५०	५	१०	३०००	१२५५५
५४००	२००	५००	४०	२००	१००	५००	५०	१०	२५	७७८५	१५६१०
३२१५	४०	५००	४०	७५	४५०	१००	१०	१०	२५	५००	४९६५
८६१५	२४०	१०००	८०	२७५	१३५०	६००	६०	२०	५०	८२८५	२०५७५
६१००	२००	५०	१००	७०	३००	३००	०	५०	२०	५००	७६९०
६०००	१२५	२०	१००	५०	३००	२००	०	१५०	२०	३००	७२६५
१२१००	३२५	७०	२००	१२०	६००	५००	०	२००	४०	८००	१४९५५
२७७१५	९६५	१५७०	४२०	५९५	२८५०	१४५०	११०	२२५	१००	१२०८५	४८०८५

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील मार्च, २०१३ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या तरतूदीचे वाटप

शिर्ष :- कामगार व कामगार कल्याण

मागणी क्रमांक :- टी-५

मुख्य लेखाशिर्ष :- २२३०-कामगार व सेवायोजन- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०३- प्रशिक्षण-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) औद्योगिक प्रशिक्षण संस्था-आदिवासी भागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विस्तार (२२३० ०७६४)

२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी

प्रशासकीय विभाग

शेरा

उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

संबंधित जिल्हाधिकारी

२०१३-१४ साठी केलेली बाबनिहाय तरतुद

जिल्ह्याचे नाव	टिएसपी	ऑटिएसपी	२													एकूण		
			०१.वेतन	१०.कंत्राटी सेवा	२१.सामुग्री व पुरवठा	१३.कार्यालयीन खर्च	११.प्रवास खर्च	०६.दुरध्वनी व बीज	२८.व्यावसायिक व विशेष सेवा	१४.भाडे पट्टी व कर	२४.पेट्रोल व तेल वागन	३४.शिष्यवृत्ती व विद्यावेतन	५.२, यंत्रसामुग्री					
मुंबई उपनगर	०	२२५	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	२२५
ठाणे	२४५८६	०	३६५०	६००	१५२५	७२५	७२५	२८५	७१५	७१५	४०	५५	१४२७६	२०००	२४५८६	०	०	२४५८६
रायगड	२५००	०	१२५०	०	८०	२५	२५	३५	५०	५०	५०	४०	३३७०	०	५०००	०	०	५०००
रत्नागिरी	०	१७०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१७०	०	१७०	०	०	१७०
सिंधुदुर्ग	०	८२	०	०	०	०	०	०	०	०	०	०	८२	०	८२	०	०	८२
नाशिक	२०२२६	४८९५	२८३२	८०	१५३०	८५५	२३८	२३८	५६५	२१४	०	१५०	१६७४७	१११०	२५२२१	०	०	२५२२१
धुळे	८४२२	०	१३४२	२००	८००	१०५०	२०५	२०५	४१०	४००	०	१७५	३२४०	६००	८४२२	०	०	८४२२
नंदुरबार	१६९६०	०	२५४०	०	१११०	१३१२	२१५	२१५	८२०	६३३	३००	२३०	८०५	१७५०	१६९६०	०	०	१६९६०
जळगांव	१९६८	१३५३	७८८	०	१५०	१२०	५०	५०	०	१०	०	०	२२०३	०	३३२१	०	०	३३२१
अहमदनगर	८११७	८६९	४६६७	६०	४६०	२२५	१३५	१३५	१५०	११५	०	५०	२३१३	८११	८९८६	०	०	८९८६
पूणे	३०००	१४५०	७३०	२५०	२००	७५	५०	५०	१००	१७५	०	२०	२३५०	५००	४४५०	०	०	४४५०
सातारा	०	८८	०	०	०	०	०	०	०	०	०	०	८८	०	८८	०	०	८८
सोलापूर	०	४००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	४००	०	४००	०	०	४००
बुलढाणा	०	७५०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	७५०	०	७५०	०	०	७५०
अकोला	०	७५०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	७५०	०	७५०	०	०	७५०
वाशिम	०	६००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	६००	०	६००	०	०	६००
अमरावती	१००००	०	३६००	३६०	२५०	८०	६०	६०	१००	१७५	१००	४०	४८३५	४००	१००००	४००	०	१००००
यवतमाळ	९९६२	७५००	२१७३	३५	८५५	८४०	२१५	२१५	२५०	६१५	२४०	५०	११७५०	४८९	१७४६२	४८९	०	१७४६२
नागपूर	१५००	४६००	९८०	०	२६०	१८०	६२	६२	१००	४२	३२६	५०	३०००	११००	६१००	०	०	६१००
वर्धा	०	१२१९	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१२१९	०	१२१९	०	०	१२१९
भंडारा	०	२३५०	३००	५०	१५०	१५०	२५	२५	७५	१००	०	०	१५००	०	२३५०	०	०	२३५०
गोंदिया	६२४४	६००	६९०	०	६०८	२४०	१४०	१४०	१६५	३६४	६०	०	४५७७	०	६८४४	०	०	६८४४
चंद्रपूर	१३२२५	०	२५९५	६००	३५०	२५०	३८०	३८०	३४५	५४५	१७५	१२५	७११०	७५०	१३२२५	०	०	१३२२५
गडचिरोली	१९४५९	०	४३३९	६५०	६५०	४५०	६५०	६५०	४००	१०००	८००	३५०	८०२०	२२५०	१९४५९	०	०	१९४५९
परभणी	०	१००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१००	०	१००	०	०	१००
हिंगोली	०	१०००	४००	०	५०	६०	४०	४०	३०	०	०	२०	४००	०	१०००	०	०	१०००
नांदेड	२९००	१३२२	३५७	१७८	१५६	४०	४०	५०	६५	७५	२६	७५	२५००	७००	४२२२	०	०	४२२२
एकूण	१४९०६९	३२८२३	३३१३३	३०६३	९१८४	६६७७	२८३५	२८३५	४३४०	५२७८	२११७	१३८०	१००६२५	१३२६०	१८१८९२	०	०	१८१८९२